

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (तां) (व)
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या
अधिपत्याखालील उपसंचालक, व्यवसाय शिक्षण व
प्रशिक्षण/शिक्षणार्थी उपसल्लागार (व) या संवर्गातील
अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२० रोजीची अंतिम
ज्येष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: व्यशिअ-२०२०/(प्र.क्र.१६२)/व्यशि-१
मंत्रालय, २ रा मजला, मुख्य इमारत, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: २२ जानेवारी, २०२१

वाचा:- १) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे शासन परिपत्रक
दि. २०.११.२०२०

२) उपसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
यांचे पत्र क्र.३/आस्था-१/जेष्ठतासूची./२०२०/प्र.क्र.२९, दिनांक ०६.१०.२०२०

परिपत्रक :

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (तां) (व) वेतनश्रेणी- एस-२४: ७११००-२११९०० या संवर्गातील
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील उपसंचालक, व्यवसाय शिक्षण व
प्रशिक्षण/शिक्षणार्थी उपसल्लागार (व) अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२० रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची
सोबतच्या "प्रपत्र-अ" मध्ये दर्शविल्यानुसार प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर ज्येष्ठतासूची व्यवसाय
शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई-१ व अधिपत्याखालील कार्यालयातील सूचना
फलकावर माहितीसाठी लावण्याची तसेच माहितीसाठी प्रसिध्द करण्याची व्यवस्था संचालकांनी
करावी.

२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२१०१२२१७४८१२७९०३ असा
आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(किशोर ब. ननवरे)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई-१.
२. सर्व सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय (संचालकांमार्फत).
३. सर्व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांना संचालकांमार्फत.
४. सर्व संबंधित अधिकारी / संस्था / कार्यालय यांना संचालकांमार्फत.
५. निवडनस्ती (व्यशि-१)

शासन निर्णय क्र, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-२०११/प्र.क्र.२८४/१२, दि. २१.१०.२०११ सोबतचे प्रपत्र “ अ “
महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ वेतनस्तर एस-२४:७११००-२११९०० या संवर्गातील उपसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण / शिक्षणार्थी उपसल्लागार (व.) या पदावर
पदोन्नतीने / सरळसेवा प्रवेशाने नियुक्त झालेल्या अधिका-यांची दिनांक ०१.०१.२०२० रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची

अ. क्र.	जेष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	प्रवर्ग # (नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्यांचा दिनांक)	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	\$ (नियुक्तीचा मार्ग) सरळसेवेने/ मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता @	अभिप्राय/शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री.रविंद्र चंद्रशेखर बाळापुरे	खुला	०२.०३.१९६१	११.०२.२००५	पदोन्नती	११.०२.२००५	३१.०३.२०१९ (दि.२२.०६.२०१७ रोजी स्वे.नि.)	बी.ई. प्रथम श्रेणी १९८४ एम.ई. प्रथम श्रेणी १९८६	कौ.वि.व उ.विभागाचे शासन आदेश क्र.व्यशिअ-२०१७/(९७१/१७)/व्यशि-१ दि.२८.११.२०१७ अन्वये स्वेच्छा निवृत्ती.
२	२	श्री. योगेश सुरेश पाटील	इ.मा.व वैध	०२.०३.१९७८	१०.०१.२०१३	सरळसेवा १/२०१२	१०.०१.२०१३	३१.०३.२०३६	बी. ई.(मेकॅनिकल) प्रथम श्रेणी-२००० एम. ई. (इंडस्ट्रियल इजि. आणि व्यवस्थापन), प्रथम श्रेणी २००५	उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शासन आदेश क्र. व्यशिअ-२०१२/(२७०/१२)/ व्यशि-१ दि. १.०१.२०१३ अन्वये सरळ नियुक्ती, सह संचालक पदावर तात्पुरती नियुक्ती

३	३	श्री. अनिल गोटीराम गावीत	अ.ज. वैध	१०.०३.१९८१	०६.०४.२०१३	सरळसेवा ३/२०१२	०६.०४.२०१३	३१.०३.२०३९	बी. ई.(मेकॅनिकल) प्रथम , प्रथम श्रेणी- २००२ एम. टेक (मेकॅ.हिट पावर) ग्रेड- इक्सलंट (EX) २००८	उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शासन आदेश क्र. व्यशिअ- २०१२/ (२७०/१२) / व्यशि-१ दि. १.०१.२०१३ अन्वये सरळ नियुक्ती, सह संचालक पदावर तात्पुरती नियुक्ती
४	४	श्री. दिगांबर अंबादास दळवी	इ.मा.व.	२७.०७.१९६६	२१.१२.२०१९	सरळसेवा	२१.१२.२०१९	३१.०७.२०२४	विद्युत अभि.पदवी प्रथम श्रेणी १९८८ एम.ई. (ई.पी.एस.) प्रथम श्रेणी १९९८	कौ.वि. व उ.विभागाचे शासन आदेश क्र.व्यशिअ- २०१८/ (७१/१८)/ व्यशि- १, दि.२०.१२.२०१९
खंड दि.०१.०१.२०१९ ते दि.३१.१२.२०१९										

* (टप्पा १ व टप्पा २ नुसार वेगवेगळ्या असल्याने जे लागू असेल ते नमूद करावे.

(१) सेवेत खुल्या प्रवर्गातून नियुक्ती झाली असून काही कालावधीनंतर मागास प्रवर्गाचा दावा सादर केला आहे व त्या प्रवर्गाचे वैध प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

(२) सेवेत सर्वसाधारण (Non-handicapped) घटकातून नियुक्ती झाली असेल व काही कालावधीनंतर अपंगत्वाचे वैध प्रमाणपत्र सादर केले असेल तर वरील (१) व (२) येथील प्रकरणी ज्या दिनांकास मागास प्रवर्गाचा दावा/अप्रगत्वाचे वैध प्रमाणपत्र सादर केले असेल तो दिनांक नमूद करावा.

\$ पदोन्नत/सरळसेवा/मर्यादीत विभागीय परीक्षा इ. (यापेक्षा वेगळ्या मार्गाने नियुक्ती झाली असल्यास त्याबाबत नमूद करावे.)

@ आवश्यक असल्यास अथवा पदोन्नतीकरिता शैक्षणिक अर्हता विहित केली असल्यास हा रकाना अंतर्भूत करावा.